

मिरा भाईंदर महानगरपालिका
मुख्य कार्यालय, भाईंदर (प.),
छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - 401 101



जा.क्र. मिमा / मनपा / नर / ६८०६ / ८०१८-१८ दिनांक - २०/०२/२०१८

प्रति,

अधिकार पत्रधारक - श्री. रईस अहमद (संपालक) रसाज इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.

द्वारा - वास्तुविशारद - मे. अविनाश न्हावे अॅन्ड असो.

विषय :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - गोडदेव

स.क्र. नवीन 69/19, 5अ, 74/2, 3, 4, 5, 6, 7, 73/5, 75/4, 7, 8, 9, 10, 11, 12, 13

जुना 369/19, 5, 370/2, 3, 4, 5, 6, 7, 371/5, 377/4, 7, 8, 9, 10, 11, 12, 13

या जागेत नियोजित बांधकामास बांधकाम प्रारंभपत्र मिळणेबाबत.

संदर्भ :- 1) आपला दि.25/10/2018 चा अर्ज.

2) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

युएलसी/टिए/टेन-6/भाईंदर/एसआर-908 + 1216 दि.19/01/2005 अन्वये व स.क्र.377(75)/7,10,12 साठी व पत्र क्र. युएलसी/टिए/टेन.4/भाईंदर/एसआर-1507 दि.18/01/2007 अन्वये स.क्र.370(74)/6,7 व स.क्र.377(75)/9,13 साठी पत्र क्र. युएलसी/टिए/टेन.6/भाईंदर/एसआर-623/गोडदेव/एसआर-1 दि.05/08/1999 अन्वये व स.क्र.377(75)/4,8 साठी व पत्र क्र. युएलसी/टिए/भाईंदर/एसआर-65 दि.31/07/1989 अन्वये स.क्र.369(69)/1 साठी कलम 8(4) चे आदेश व युएलसी/टिए/भाईंदर/एसआर-65/468, दि.16/07/2016 अन्वये युएलसी. लागू नसलेबाबतचे आदेश व पत्र क्र. युएलसी/टिए/डब्ल्युएचएसएस-20/एसआर-877 दि.06/05/1995 अन्वये 370(74)/2 साठी व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/मुदतवाढ/एसआर-877/209 दि.01/06/2015 अन्वये दि.06/06/2016 पर्यंत मुदतवाढ सादर केलेली आहे. व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/डब्ल्युएचएसएस-20/एसआर-1773 दि.27/04/2007 अन्वये स.क्र.370(74)/3 साठी कलम 20 चे आदेश व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/मुदतवाढ/एसआर-1773/210 दि.01/06/2015 अन्वये दि.27/06/2016 पर्यंत मुदतवाढ सादर केलेली आहे. पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/डब्ल्युएचएसएस-20/एसआर-1864 दि.16/11/2007 अन्वये स.क्र.377(75)/10 साठी कलम 20 चे आदेश व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/मुदतवाढ/एसआर-1864/242 दि.02/06/2015 व दि.02/07/2015 अन्वये दि.15/04/2016 पर्यंत मुदतवाढ सादर केलेली आहे. तसेच पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/डब्ल्युएचएसएस-20/एसआर-1770 दि.23/04/2007 अन्वये स.क्र.377(75)/9 साठी कलम 20 चे आदेश व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/एसआर-1770 दि.18/02/2012 अन्वये दि.22/04/2012 पर्यंत मुदतवाढ व पत्र क्र. युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/मुदतवाढ/एसआर-1770/204 दि.28/05/2015 अन्वये दि.22/04/2016 पर्यंत मुदतवाढ सादर केलेली आहे. तसेच विकासकाने 10(3), 10(5) ची कार्यवाही झालेली नसल्याबाबत स.क्र.370(74)/2,3 व स.क्र. 377(75)/9 व स.क्र.377(75)/8 व स.क्र.377(75)/10 तसेच स.क्र.369(69)/5अ, स.क्र.377(75)/11, 370(74)/4,5, स.क्र.371(73)/5 अन्वये शपथपत्र व बंधपत्र.

3) तहसिलदार कार्यालय ठाणे यांच्याकडील पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.17/03/2018 अन्वये स.क्र.74/5 साठी व पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.17/03/2018 अन्वये स.क्र.74/4 व 75/11 साठी पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.28/03/2018 अन्वये स.क्र. 74/6,7 75/13 साठी व पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.17/03/2018 अन्वये 75/7 व 75/12 साठी पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.17/03/2018 स.क्र. 69/1 साठी व पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018 दि.17/03/2018 अन्वये 73/5 साठी पत्र क्र. महसूल/क-1/टे-2/जमिनबाब/कावि-3168/एसआर-60/2018, दि.17/03/2018 अन्वये स.क्र. 75/4 साठी स्वांतरित कराचा भरणा केल्याचे आदेश.

4) दि इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि. यांच्याकडील पत्र क्र. EI/NOC/353/2011 दि.12/01/2011 अन्वये स.क्र.369(69)/1 व पत्र क्र. EI/NOC/1335/2015 दि.15/05/2015 अन्वये स.क्र.369(69)/5अ साठी पत्र क्र. EI/NOC/877/2013 दि.23/08/2013 अन्वये स.क्र.370(74)/2 साठी पत्र क्र. EI/NOC/787/2012 दि.19/11/2012 अन्वये स.क्र. 370(74)/3 व पत्र क्र. EI/NOC/788/2012 दि.19/11/2012 अन्वये स.क्र. 370(74)/5 व पत्र क्र. EI/NOC/615/2012 दि.18/02/2013 अन्वये स.क्र. 377(75)/4 व RE/225 दि.01/02/2002 अन्वये 377(75)/4 साठी व पत्र क्र. EI/NOC/880/2013 दि.17/09/2013 अन्वये स.क्र. 377(75)/7पे., साठी व पत्र क्र. EI/NOC/253/2010 दि.30/08/2010 अन्वये स.क्र. 377(75)/10 साठी व पत्र क्र. EI/NOC/861 दि.09/09/2015 अन्वये स.क्र. 377(75)/12 साठी व पत्र क्र. EI/NOC/812/2013 दि.18/02/2013 अन्वये स.क्र.370(74)/4 व स.क्र.377(75)/11 साठी व पत्र क्र. RE 848 दि.03/01/2007 अन्वये 377(75)/12 साठी व पत्र क्र. EI/NOC/789/2012 दि.19/11/2012 अन्वये स.क्र. 371(73)/5 साठी व पत्र क्र. EI/NOC/773/2012 दि.10/09/2012 अन्वये स.क्र. 377(75)/9 साठी व पत्र क्र. पत्र क्र. EI/NOC/785/2012 दि.09/11/2012 अन्वये स.क्र. 370(74)/6 व स.क्र. 370(74) 7 साठी व पत्र क्र. EI/NOC/786/2012 दि.19/11/2012 अन्वये स.क्र. 370(75)/13 साठी नाहरकत दाखला



5) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/अग्नि/382/2018-19 दि.21/07/2018 अन्वये तहसिलदार नाहरकत दाखला.

6) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/676/2013-14 दि.24/05/2013, अन्वये अकृषिक परवानगी प्राप्त करणेसाठी नाहरकत दाखला.

7) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/2487/2014-15, दि.03/12/2014 अन्वये बांधकाम परवानगी.

- बांधकाम प्रारंभपत्र :- (इमारत प्रकार ओ च्या मर्यादित सुधारीत नकाशे मंजूरीसह)
(इमारत प्रकार बी,ओ-1,बी-1,सी,डी,ई,एफ,जी,एच,बंगला नकाशा मंजूरीसह फक्त जोत्यापर्यंत)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या कलम 44, 45 अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 253 ते 269 विकास कार्य करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण किंती केले नुसार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोजे - गोडदेव सि.स.नं./सर्वे क्र./हिस्सा क्र. नवीन 69/1पे.5अ. 74/2,3,4,5,6,7. 73/5. 75/4पे.7पे.8पे.9,10,11,12,13 जूना 369/1पे.5पे. 370/2,3,4,5,6,7. 371/5. 377/4पे.7पे.8पे.9,10,11,12,13 या जागेतील रेखांकन, इमारतीचे बांधकाम नकाशांस खालील अटी व शर्तीचे अनुपासन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

- 1) सदर मुखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या रूखिवास + वाणिज्य वापरासाठीच करण्याचा आहे.
- 2) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणास आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.

- 3) मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखाध्यक्ष दोन प्रतींमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- 4) सदर भूखंडाची उपविभागणी महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगी शिवाय करता येणार नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर / दुसऱ्या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्राधिकृत केल्यास दुय्यम / दुसऱ्या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटईक्षेत्राचे व परवानगीत नमुद अटी व शर्तीचे उत्संधन केल्यास / पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहिल.
- 5) या जागेच्या आजुबाजुला जे पूर्वीचे नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणाऱ्या बांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक / वास्तुविशारद / धारक यांची राहिल. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकांची कोणताही हरकत असणार नाही.
- 6) नागरी जमीन धारणा कायदा 1976 चे तरतुदींना व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायद्यान्वये पारित झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणाऱ्या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहिल.
- 7) रेखांकनात / बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावित करण्यात आलेली सामासिक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहिल व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी / रस्ता रुंदीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क नसणार नाही.
 याबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक या संबंधीत व्यक्ती जबाबदार राहतील. तसेच वरील जागेस पौध मार्ग उपलब्ध असल्यास व जागेच्या हद्दी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहिल. यामध्ये तपसवत निर्माण झाल्या झाल्यास सुधारित मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- 9) मंजूर रेखांकनातील रस्ते, इनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वरूपी खुली ठेवणे बंधनकारक राहिल.
- 10) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत बांधकाम करण्यात येऊ नये.
- 11) इमारतीचे उद्वाहन, अग्निशमन तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रिक पंपसेटसह तरतुद केलेली असली पाहिजे.
- 12) महानगरपालिका आपणास बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणीपुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक / धारक यांची राहिल. तसेच सांडपाण्याची सोय व मलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची / धारकाची राहिल. तसेच बांधकाम सुरु करतेवेळी बांधकाम संपेपर्यंत तेथील बांधकाम कर्मगारांसाठी आवश्यकतेप्रमाणे पुरेशा शौचालयाची व पाळणाघराची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.

- 13) अर्जदाराने स.क्र. / हि.क्र. मोजे, महानगरपालिका मंजूरी, बिल्डरचे नाव, आर्किटेक्टचे नाव, अकृषिक मंजूरी व इतर मंजूरीचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्षा जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुरुवात करणे बंधनकारक राहिल. तसेच सर्व मंजूरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी / निरीक्षणासाठी जागेवर सर्व क्वाटावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- 14) मंजूर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मृत्तीची घाघणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची मंजूरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमण व्यवस्था याबाबत नॅशनल बिल्डींग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वीत करणे तसेच बांधकाम चालू असताना तांत्रिक व अतांत्रिक कार्यवाही पूर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहिल.
- 15) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पूर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच सुन्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- 16) मंजूर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनाधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनाधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- 17) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- 18) इमारतीचे बांधकामाबाबत व पूर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्र. 43 ते 46 ची काटेकोरपणे कार्यवाही करण्याची संपूर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- 19) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभपर रद्द करण्याची कार्यवाही कोठील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 च्या तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- 20) मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
- 21) मंजूर बांधकाम नकाशे व प्रारंभपत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास.
- 22) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 व इतर अधिनियमप्रन्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
- 23) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राह्यता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- 24) प्रस्तावित इमारतीमध्ये तक मजल्यावर स्टिफ्ट (Stilt) प्रस्तावित केले असल्यास स्टिफ्टची उंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात यावी व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- 25) मंजूर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता कंदीकरणाने बांधीत होणारे क्षेत्र 1016.50 चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व ह्या हस्तांतर केलेल्या जागेच्या मोकडल्यात आपणास अतिरिक्त घटईक्षेत्रांचा साम / मंजूरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरूपाची खुले, मोकळे, अतिक्रमणविरहित ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहिल. तसेच या जागेचा मालकीहक्क इतरांकडे केणत्याही परिस्थितीत व केव्हाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणास इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.

- 21) मंजूर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता रुंदीकरणाने बाधीत होणारे क्षेत्र 1016.50 चौ.मी. महानगरपालिकेकडे हस्तांतर केले असल्याने व ह्या हस्तांतर केलेल्या जागेच्या मोबदल्यात आपणास अतिरिक्त चढईकोटांचा लाभ / मंजूरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरुपाची खुले, मोकळे, अतिक्रमणविरहीत ठेवण्याची जबाबदारी विकासकाची राहिल. तसेच या जागेचा मालकीहक्क इतरांकडे कोणत्याही परिस्थितीत व केव्हाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इतरांकडून मोबदला आपणास इतर संबंधितास व धारकास स्विकारता येणार नाही.
- 22) मंजूर बांधकाम नक्शातील 15.00 मी. पेक्षा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेबाबत सक्षम अधिका-याचे ' नाहरकात प्रमाणपत्र ' सादर करणे बंधनकारक आहे.
- 23) मंजूर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावित केले असल्यास विद्यमान बांधकाम क्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नविन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- 24) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पूर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालू असल्याचे निदर्शनास आल्यास वास्तुविशारद, विभासक व धारक यांच्यावर व्यक्तिशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- 25) या मंजूरीची मुदत एक वर्षांपर्यंत राहिल. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 चे तरतुदीनुसार विहीत कालावाधीसाठी नुत्नीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजूरी कायदेशीररित्या आपोआप रद्द होईल.
- 26) सदरच्या आदेशातील अटी व शर्तीचे पालन करणेची जबाबदारी अधिकारपत्रधारक, बांधकाम पर्यवेक्षक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहिल.
- 27) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रसंगित नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि.22/07/2018 रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.
- 28) सदर जागेच्या मालकीहक्काबाबत जागेच्या हद्दीबाबत मा. न्यायालयीन दाव्याबाबत व पोहोच झाल्याबाबत सर्वस्वी जबाबदारी विकासकांची राहणार असून त्याबाबत महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारची विसंगती आढळल्यास सदर परवानगी रद्द समजणेत येईल.
- 29) यापूर्वी पत्र क्र. _____ दि. _____
अन्वये यासोबतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे बांधकाम खालीलप्रमाणे मर्यादीत ठेवून त्यानुसार कार्यान्वीत करणे बंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारतीचे नांव / प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (चौ.मी.)
1	बी	1	पार्ट तळ + पोजियम + 10	2266.65
2	अ-1	1	तळ + पोजियम + 2	278.45
3	बी-1	1	तळ + पोजियम + 2	767.89
4	सी	1	स्टिल्ट + पोजियम + 3	839.64
5	डी	1	स्टिल्ट + पोजियम + 1	202.47
6	ई	1	स्टिल्ट + पोजियम + 1	202.47
7	एफ	1	स्टिल्ट + पोजियम + 1	202.47
8	जी	1	स्टिल्ट + पोजियम + 8	1581.39
9	एच	1	स्टिल्ट + 7	1415.54
10	अ	1	पार्ट तळ + पोजियम + 10	2223.53
11	बंगला	1	तळ + 3	344.45
			जास्तीचे जिऱ्याचे क्षेत्र	134.98
			जास्तीचे बाऱ्कनी क्षेत्र केलव हेतु (MUGB U.F.A)	11.69
			एकूण बांधकाम क्षेत्र	10471.62

- 30) यापूर्वी पत्र क्र. मिभा/मनपा/नर/2487/2014-15, दि.03/12/2014 अन्वये देण्यात आलेली मंजूरी (इमारत प्रकार जे च्या मर्यादित) रद्द करण्यात येत आहे.
 - 31) जागेवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करणे तसेच त्याबाबतची यंत्रणा स्वतंत्र ओव्हरटेक व प्लंबिंग साईनसह कार्यान्वीत ठेवणे व त्याबाबत पाणीपुरवठा विभागाकडील प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहिल.
 - 32) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी प्रती सदनिक 100 लिटर या क्षमतेची सौर उर्जा बरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हिटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वीत करणे व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
 - 33) भोगवटा दाखल्यापूर्वी सदर वृक्ष प्राधिकरणाच्या सल्ल्याप्रमाणे भूखंडामध्ये प्रती 100 चौ.मी. करिता टोन झाडे याप्रमाणे तसेच आर.जी. च्या भूखंडामध्ये प्रती 100 चौ.मी. करिता पाच झाडांची लागवड करून त्याबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
 - 34) भोगवटा दाखल्यापूर्वी अग्निशमन विभागाकडील तात्पुरता नाहरकत दाखल्यामधील अटीशर्तीची पूर्तता करून अंतिम नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
 - 35) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगीच्या आदेशामधील अटीशर्तीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
 - 36) जोत्याच्या दाखल्यापूर्वी विकास योजना रस्त्याने बांधीत क्षेत्राचा नोंदणीकृत करारनाम्यासह मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नावेचा निर्विवाद 7/12 उतारा सादर करणे बंधनकारक राहिल.
- निर्देश क्र. TPS-1816/CR-443/16/RP Directives/UD-13, dt.13/04/2017 मधील अटीशर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
- प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 263 अन्वये भोगवटा दाखल्यापूर्वी आपणावर बंधनकारक राहिल.
- सदर जागेवर बांधकामासाठी 200 पेक्षा जास्त बांधकाम कामगार असल्यास काम करणा-या बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेमार्फत राबविण्यात येणा-या योजना, त्यासाठीचे अर्ज, त्यासंबंधी इतर आवश्यक माहिती तसेच पात्र बांधकाम कामगारांची नोंदणी करिता आवश्यक प्रक्रिया नोंदणी, नुतनीकरण, बांधकाम कामगारांचे बँक खाते उघडणे इत्यादी सर्व प्रकरणी संबंधित कामे करणेसाठी Facilitation Centre उभारणे बंधनकारक राहिल.
- 40) इमारत पूर्ण झाल्यानंतर बांधकाम परवानगी मधील नमूद अटी व शर्तीचे पालन केल्याशिवाय बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व भोगवटा दाखला देण्यात येणार नाही. अटीची पूर्तता न केल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये विकासकावर गुन्हा नोंद करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.
 - 41) सदर जागेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू करतांना बांधकामाच्या अनुषंगीक कामामुळे सभोवतालच्या इमारतींना / बांधकामांना / रहिवाश्यांना त्रास होणार नाही किंवा जिवीत वा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घेणेची सर्वस्वी जबाबदारी विकासक / वास्तुविशारद, स्ट्रक्चरल इंजिनिअर / साईट सुपरव्हाईजर यांची राहणार असून त्यासाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही.
 - 42) सदर गृहसंकुलातील रहिवाश्यांसाठी 4 टन क्षमतेच्या जैविक खत निर्मीती प्रकल्प उभारून कार्यान्वीत करणे आपणावर बंधनकारक राहिल.

- 43) शासनास हस्तांतरित करावयाच्या सदनिका शासनास हस्तांतरित करून त्याबाबतच्या नाहरकत दाखल्यासह शासनाच्या इतर विभागाकडील आवश्यक नाहरकत दाखले / परवानग्या प्राप्त करून घेणेची सर्वस्वी जबाबदारी विकासक व वास्तुविशारद यांची राहिल.
- 44) सदर जागेमध्ये माती भरणी किंवा खोदकाम करणेसाठी संबंधित महसूल प्राधिकरणाकडून परवानगी घेणे व त्याअनुषंगीक आवश्यक शुल्काचा भरणा करणे बंधनकारक राहिल.
- 45) मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतुदीप्रमाणे आवश्यक वृक्ष लागवड करणे बंधनकारक राहिल.
- 46) सदर जागेबाबत शासन निर्देशाप्रमाणे आवश्यक असणाऱ्या परवानग्या / नाहरकत दाखले प्राप्त करून घेणेची जबाबदारी विकासकाची राहिल.
- 47) मोकळ्या जागेच्या कराचा भरणा प्रत्येक वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये भोगवटा दाखला प्राप्त दिनांकापर्यंत भरणा करणे आपणावर बंधनकारक राहिल. कराचा भरणा न केल्यास आपणावर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- 48) जागेच्या दाखल्यापुर्वी यु.एल.सी. विभागाकडील मुदतवाढ सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- 49) जागेच्या दाखल्यापुर्वी इमारत प्रकार अे करिता अग्निशमन विभागाकडील तात्पुरत्या परवानग्या नाहरकत दाखला सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- 50) जागेच्या दाखल्यापुर्वी स.क्र. 69(369)/5, 74(370)/2,3, 75(377)/8,9,10 या जागेचे विनिरिचिती आदेश सादर करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- 51) भोगवटा दाखल्यापुर्वी शासन अधिसूचना क्र. टिपीएस-1218/2710/प्र.क्र.117/18, नवि-12, दि.06/10/2018 प्रमाणे सदर जागेमध्ये आवश्यक क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया व पुर्नवापरासाठीचा प्रकल्प उभारून कार्यान्वीत करणे बंधनकारक राहिल.

जा.क्र. मनपा / नर / ए०८ / २०१८-१८

दि. २०/०२/२०१८

आयुक्त
मिरा भाईंदर महानगरपालिका 14/2/19

प्रत - माहितीस्तव व पुढील कार्यवाहीस्तव

- १) विभाग प्रमुख
अतिक्रमण तथा अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग
- २) कर निर्धारक व संकलक अधिकारी
कर विभाग

